

मुंबई विद्यापीठ

प्रसिध्दी पत्रक:

- ❖ नवे प्रश्न जुन्या शस्त्रांनी व पध्दतीने सोडविता येणार नाहीत -
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी
- ❖ “निर्भया: एक आत्मचिंतन” पुस्तकाचे प्रकाशन
- ❖ जगातील सर्व निर्भयांना सादर अर्पण...

16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या दिल्लीमधील दुर्दैवी घटनेनंतर सर्व समाजमन ढवळून निघाले. सर्वदूर या घटनेचे पडसाद उमटले. घटनांच्या निषेधाचा उद्रेक एवढा तीव्र होता की त्याने व्यवस्थेला हादरून टाकले. भारतातील प्रत्येक संवेदनशील मन हेलावले, व्यथित झाले. पण आता या घटनेनंतर समाजाच्या संवेदना बदलल्याचे चित्र दिसतंय. स्त्री आत्मविश्वाने बोलू लागली आहे.

या सर्व बदलांचा संवेदनशील विचारवंतांच्या मनात उमटलेले तरंग लेखांच्या स्वरूपात टिपण्यासाठी मुंबई विद्यापीठाने “निर्भया : एक आत्मचिंतन” या पुस्तकाचं प्रकाशन केलं. या प्रसंगी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी बोलतांना म्हणाले की , दिल्लीतील गॅंगरेपनंतर देशाच्या तरुणाईने जो उत्स्फूर्त सात्विक संताप व्यक्त केला त्याचे स्वागत करायला हवे. एका अर्थाने ते शुभदर्शन आहे. नवे प्रश्न जुन्या शस्त्रांनी व पध्दतीने सोडविता येणार नाहीत. अधिकाराचा जन्म कर्तव्याच्या कुशीतून होत असतो. एवढेच नव्हे तर कर्तव्यपूरतीसाठीच अधिकार प्रदान करण्यात येतात, याची जाणीव शासन व पोलीस यंत्रणेला असायला हवी. आज पोलिसांना दंडा व गुंडांचाही दंडा या दोहोंत सज्जनशक्ती सँडविच होऊन जगत आहे. तर यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांनी स्त्री सक्षमीकरण ही खरी काळाची गरज असल्याचे सांगत, समाजामध्ये महिलांवर अत्याचारांचे प्रकार घडत असतांना द्रौपदीच्या मदतीला जसा कृष्ण आला तसाच पीडित महिलेला वाचवण्यासाठी कुणीतरी

कृष्णासारखा येईल याची वाट न पाहता हिंमत दाखवून जो कोणी त्या जागी उपस्थित असेल त्याने स्वतःच मदतीने प्रयत्न करायला हवे आहेत. अन्यथा तुमच्यावर देखील अशी वेळ आलीच तर समाज बघ्याची भूमिका घेईल हे नाकारता येत नाही. असे प्रतिपादन कुलगुरु यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख या प्रसंगी बोलताना म्हणाल्या की स्त्री सक्षमीकरण ही काळाची खरी गरज आहे. ज्या समाजात स्त्री-पुरुष समानता असते तो समाज प्रगतीशील असतो.

“निर्भया : एक आत्मचिंतन” या पुस्तकासाठी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी प्रस्तावना लिहली आहे. तर या पुस्तकाचे संपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांनी केले आहे. या पुस्तकासाठी देशभरातून अनेक विचारवंतांनी आणि लेखकांनी लेख लिहले आहेत. त्यामध्ये निरजा धुळेकर, कुमार केतकर, डॉ. विजया वाड, आशा बगे, प्रवीण दवणे, प्रज्ञा दया पवार, श्रध्दा बेलसरे, सुषमा देशपांडे, ज्योती म्हपसेकर, वसंती वर्तक, डॉ. उमा वैद्य, प्रा. ए. के. सिंग, न्या. मृदूला भाटकर, प्रा. अंबादास मोहिते, विजय जोशी, श्रीमती पद्मा चांदेकर, अशोक पानवलकर, डॉ. स्नेहलता देशमुख, वर्षा माळवडे इत्यादी नामवंत साहित्यिक आणि विचारवंतांनी महिला समक्षीकरण, महिलांचे हक्क, सुरक्षा आणि अधिकार अशा अनेक विषयांवर विचार मांडले आहेत.

“निर्भया : एक आत्मचिंतन” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमाला सन्मानीय अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन, प्रा. वर्षा माळवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. नरेशचंद्र यांनी केले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विद्यापीठातील सर्व कर्मचारी आणि महाविद्यालयातील प्राचार्यांसह राष्ट्रीय सेवा योजनेतील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

पीआरओ/आयसीडी/2013-14/681

लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव (जनसंपर्क)